

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी
असामान्य परिस्थितीत विशिष्ट
विद्याशाखांच्या नवीन अतिरिक्त
तुकड्यांना जलदगती पद्धतीने मंजूरी
देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक : HTED-२९०६६/२/२०२३-MHT-(HE-४)
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ३१ ऑगस्ट, २०२३.

वाचा: १) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६.
२) शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१७/(१२८/१७)/मशि-४, दिनांक ०४ जुलै, २०१७

प्रस्तावना:-

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दिनांक ०१ मार्च, २०१७ पासून अंमलात आलेला आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे वाढते प्रमाण व विद्यार्थ्यांचा विशिष्ट अभ्यासक्रमाकडे असलेला कल विचारात घेता, कोणताही विद्यार्थी इच्छित उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, हे विचारात घेऊन या अधिनियमातील कलम १०९ (८) मध्ये असामान्य परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना जलदगती पद्धतीने मान्यता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतूदीस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठांनी शासनास विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांचे प्रस्ताव सादर केले होते. सदर प्रस्तावांची संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या निकषांनुसार तपासणी करण्यात आली. सदर तपासणीअंती विद्यापीठांनी शासनास शिफारशीत केलेल्या प्रस्तावांपैकी पात्र ठरलेल्या विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांच्या प्रस्तावांना जलदगती पद्धतीने मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठांनी शासनास शिफारशीत केलेल्या प्रस्तावांपैकी पात्र ठरलेल्या विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (८) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारानुसार अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात पुढील विवरणात नमुद केल्यानुसार खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून कायम विनाअनुदान तत्वावर मंजूरी देण्यात येत आहे :-

अ. क्र.	अ. क्र.	संस्थामहाविद्यालयाचे नाव/	जलदगती तुकडी
१.	२.	३.	४.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर			
१.	१.	सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर	बी.सी.ए. भाग-२ (विज्ञान व तंत्रज्ञान)
२.	२.	सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर	बी.एस्सी.(ई.सी.एस.) भाग-१-
३.	३.	सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला, ता. सांगोला, जि.सोलापूर	बी.एस्सी. (ई.सी.एस.) भाग-२
४.	४.	बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर. श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर.	बी.एस्सी. भाग-१ (विज्ञान व तंत्रज्ञान)
५.	५.	बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर. श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर.	बी.सी.ए. भाग- १ (विज्ञान व तंत्रज्ञान)
६.	६.	कै. देशभक्त गरड बहुउद्देशिय संशोधन संस्था, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर. देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर	बी.सी.ए. भाग-१ (विज्ञान व तंत्रज्ञान)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड			
७.	१.	रॉयल एज्युकेशन सोसायटी, त्रिमुर्ती नगर, लातूर, संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय, (कॉक्सिट), लातूर	बी.एस्सी. सी.एस.
८.	२.	रॉयल एज्युकेशन सोसायटी, त्रिमुर्ती नगर, लातूर, संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय, (कॉक्सिट), लातूर	बी.एस्सी. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
९.	३.	रॉयल एज्युकेशन सोसायटी, त्रिमुर्ती नगर, लातूर, संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय, (कॉक्सिट), लातूर	बी.सी.ए.
१०.	४.	रॉयल एज्युकेशन सोसायटी, त्रिमुर्ती नगर, लातूर, संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय, (कॉक्सिट), लातूर	बी.बी.ए.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर			
११.	१.	श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर.	१. बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) भाग-१ (५०) २. बी.सी.ए. - भाग-१ - (८०) ३. एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी (२०)
१२.	२.	श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचालित दि. न्यु कॉलेज, शिवाजी पेठ, कोल्हापूर	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
१३.	३.	शिवराज महाविद्यालय साहित्य, वाणिज्य आणि डी.एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	१. बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) भाग-१ (८०) २. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
१४.	४.	श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर	१. बी.सी.ए. - भाग-१ अतिरिक्त तुकडी क्र. -१ - (८०)
१५.	५.	श्री. शिवशाहू महाविद्यालय, सरुड, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर	१. एम. कॉम. - भाग - १ (५०)
१६.	६.	कागल एज्युकेशन सोसायटी कागल संचलित, डी. आर. माने महाविद्यालय, कागल, जि. कोल्हापूर	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
१७.	७.	महात्मा फुले शिक्षण संस्था उरुण- इस्लामपूर संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली	१. बी.सी.एस. भाग-१ (कॉम्प्युटर सायन्स एंटायर) (८०) २. बी.सी.ए. - भाग-१ - (८०) ३. बी.एस्सी. (आय.टी) भाग-१ (८०) ४. एम.एस्सी. (आय.टी) भाग-१ (२०)
१८.	८.	रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित, बळवंत कॉलेज, विटा, ता. खानापूर, जि. सांगली	१. बी.सी.एस. भाग-१ (कॉम्प्युटर सायन्स एंटायर) (८०)
१९.	९.	श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, राजेरामराव महाविद्यालय जत, ता. जत, जि. सांगली	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
२०.	१०.	डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित, विलिंग्डन कॉलेज, सांगली	१. बी.सी.एस. भाग-१ (कॉम्प्युटर सायन्स एंटायर) (८०)
२१.	११.	यशवंत शिक्षण संस्था सांगली (कुपवाड) संचलित, मिरज महाविद्यालय, मिरज, जि. सांगली	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
२२.	१२.	रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, दहिवडी कॉलेज, दहिवडी	१. एम. कॉम. (अँडव्हान्स अकाउंटन्सी) - भाग - १ (५०) २. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
२३.	१३.	रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालय (स्वायत्त) कराड	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०) २. बी.सी.एस. भाग-१ (कॉम्प्युटर सायन्स एंटायर) (८०)
२४.	१४.	रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये, सातारा	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
२५.	१५.	रयत शिक्षण संस्था सातारा संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०) २. एम. कॉम. (अँडव्हान्स अकाउंटन्सी) - भाग - १ (५०)

२६.	१६.	फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, जि. सातारा संचलित मुधोजी महाविद्यालय, ता. फलटण, जि. सातारा	१. बी.सी.ए. - भाग-१ - (८०)
२७.	१७.	श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बोर्ड ऑफ हायर एज्युकेशन कराड, जि. सातारा संचलित यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड	१. बी.एससी. भाग-१ (कॉम्प्युटर सायन्स एंटायर) (८०)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर			
२८.	१.	डॉ. एस. सी. गुल्हाणे प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स, रेशिमबाग चौक, नागपूर	१. बॅचलर ऑफ सायन्स (इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी) माध्यम - इंग्रजी २. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन माध्यम-इंग्रजी ३. बॅचलर ऑफ कॉमर्स (कॉम्प्युटर अप्लिकेशन माध्यम- इंग्रजी ४. बॅचलर ऑफ सायन्स माध्यम - इंग्रजी
२९.	२.	जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रिआन टावर मंगलवारी रोड, नागपूर	१. बॅचलर ऑफ कॉमर्स (कॉम्प्युटर अप्लिकेशन माध्यम- इंग्रजी २. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन माध्यम-इंग्रजी
३०.	३.	श्री. मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय, नागपूर सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर	१. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन माध्यम-इंग्रजी २. बॅचलर ऑफ सायन्स (इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी) माध्यम - इंग्रजी
३१.	४.	रणधीरसिंग भदोरीया महाविद्यालय, उमरेड मंगलवारी पेठ, उमरेड, तालुका-उमरेड, जि. नागपूर	१. बॅचलर ऑफ कॉमर्स (कॉम्प्युटर अप्लिकेशन माध्यम- इंग्रजी
३२.	५.	शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय, गद्दमाता रोड, सालेकसा, जि. गोंदिया, ता. सालेकसा, जि. गोंदिया	१. बॅचलर ऑफ सायन्स माध्यम - इंग्रजी
३३.	६.	श्री. निकेतन आर्ट्स, कॉमर्स कॉलेज रेशिमबाग, तुळशीबाग रोड, नागपूर	१. बॅचलर ऑफ कॉमर्स माध्यम - इंग्रजी
३४.	७.	यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लाखांदुर, ता.-लाखांदुर, जि. भंडारा	१. बॅचलर ऑफ सायन्स माध्यम - इंग्रजी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव			
३५.	१.	क्रिडा रसिक एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगांव संचलित अँड. सिताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगांव	१. बी.सी.ए. - भाग-१

३६.	२.	महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा	१. बी.सी.ए. - भाग-१
३७.	३.	राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे, नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगांव	१. बी.सी.ए. - भाग-१
३८.	४.	जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड बिझनेस मॅनेजमेंट, जळगांव	१. बी.सी.ए. - भाग-१
श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला महाविद्यालय, मुंबई.			
३९.	१.	मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, स्टेशन रोड, उदगीर, जि. लातूर	१. बी.डिझाईन
४०.	२.	के.बी.एस. फाऊंडेशन, यशरती महिला महाविद्यालय ग्रुप नं. १९२, औरंगाबाद बीड, नॅशनल हायवे जवळ, आडगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद	१. बी.डिझाईन
४१.	३.	जीवन रेखा प्रतिष्ठाण, महिला बी.सी.ए. महाविद्यालय, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स, प्लॉट नं. ई-५१, आयटी पार्कजवळ, एमआयडीसी, लातूर -४१३ ५३१.	१. बी.सी.ए.
४२.	४.	तुलसी महिला मंडळ, नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, भानूनगर, जि. उस्मानाबाद	१. बी.डिझाईन
मुंबई विद्यापीठ, मुंबई			
४३.	१.	हैद्राबाद (सिंद) नॅशनल कोलेजिएट बोर्ड, चांदीबाई हिमथमल मनसुखाली महाविद्यालय, पोस्ट बॉक्स नं. १७, रेल्वे स्टेशन समोर, ता. उल्हासनगर, जि. ठाणे - ४२१ ००३.	१. बी.एम.एस. (इंग्रजी माध्यम) २. बी. कॉम. (अकाउंटिंग अँड फायनांस)
४४.	२.	मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जी.के.एस. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खडावली, ता. कल्याण, जि. ठाणे - ४२१ ६०५.	१. बी.कॉम.
४५.	३.	ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, प्रगती कॉलेज रोड, दत्तनगर, डोंबिवली (पू), ता. कल्याण, जि. ठाणे - ४२१ २०१.	१. बी.एम.एस.
४६.	४.	श्री. नारायणा मंदिर समिती श्री. नारायण गुरु वाणिज्य महाविद्यालय पी. एल. लोखंडे मार्ग, ता. कुर्ला, जि. मुंबई - ४०० ०८९.	१. बी.एस्सी (डाटा सायन्स)
४७.	५.	विद्यावर्धिनीचे अण्णासाहेब वर्तक कॉलेज ऑफ आर्ट्स, केदारनाथ मल्होत्रा कॉलेज ऑफ कॉमर्स, ई.एस.ए. कॉलेज ऑफ सायन्स, नवघर वसई रोड (प.) ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०२.	१. बी.एस्सी. (बायो-टेक्नॉलॉजी) २. बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) ३. बी.एम.एस. ४. बी.एस्सी. (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)

४८.	६.	झगडू सिंघ चॅरिटेबल ट्रस्टचे ठाकूर शामनारायण डिग्री कॉलेज, ९० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू), ता. बोरीवली, जि. मुंबई - ४०० १०१.	१. बी.एस्सी (डाटा सायन्स) २. बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) ३. बी.एस्सी. (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे			
४९.	१.	जी.एच. रायसोनी एज्युकेशनल अँड मेडिकल फाऊंडेशन जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पुणे नगर रोड, वाघोली, ता. हवेली (महानगर पालिका हद्द वगळून), जि. पुणे.	वाणिज्य व व्यवस्थापन बी.बी.ए. - वर्ष पहिले बी.बी.ए. (कॉम्प्युटर अप्लिकेशन) - वर्ष पहिले विज्ञान व तंत्रज्ञान बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले
५०.	२.	श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय, बावडा, मु.पो. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे.	मानवविज्ञान - बी.ए - वर्ष पहिले.
५१.	३.	समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बांगरवाडी, ता. जुन्नर, जि.पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले
५२.	४.	जु.ता.शि.शि.प मंडळ जुन्नर श्री. छत्रपती महाविद्यालय, जुन्नर, बोडके नगर, ता. जुन्नर, जि. पुणे	वाणिज्य व व्यवस्थापन बी.बी.ए. (कॉम्प्युटर अप्लिकेशन) - वर्ष पहिले
५३.	५.	एशियन अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, २८/१५/१६ नर्हे रोड, नर्हे धायरी रोड (पारी कंपनी चौक), पुणे - ४११ ०४१, ता. -पुणे (महानगरपालिका हद्द), जि. पुणे.	विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले एम.एस्सी. (कॉम्प्युटर अप्लिकेशन) - वर्ष पहिले
५४.	६.	सरहद कॉलेज, ७६,४ कात्रज, पुणे - ता. पुणे (महानगरपालिका हद्द), जि. पुणे.	वाणिज्य व व्यवस्थापन बी.बी.ए. (कॉम्प्युटर अप्लिकेशन) - वर्ष पहिले
५५.	७.	पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, ४४, विद्यानगरी, शिवदर्शन, पर्वती, पुणे - ४११ ००९. ता.पुणे (महानगर पालिका हद्द), जि. पुणे	विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले एम.एस्सी. (कॉम्प्युटर अप्लिकेशन) - वर्ष पहिले
५६.	८.	भारत शिक्षण प्रसारक मंडळ जयक्रांती कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज ज्ञानेश्वर बिल्डींग, बी. आर. टी बस स्टॅड पाठीमागे, कात्रज पुणे- ता. पुणे (महानगर पालिका हद्द) जि. पुणे.	वाणिज्य व व्यवस्थापन बी.बी.ए. (कॉम्प्युटर अप्लिकेशन) - वर्ष पहिले विज्ञान व तंत्रज्ञान बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले

			एम.एस्सी. (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) - वर्ष पहिले
५७.	९.	क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाँडेशन स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स, बिल्डिंग नं. ६०० गुरुदत्त हौसिंग सोसायटी, पुणे सातारा रोड खुशबु हॉटेलच्या मागे, बालाजीनगर, धनकवडी, पुणे, ता. पुणे (महानगरपालिका हद्द), जि. पुणे.	विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले एम.एस्सी. (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) - वर्ष पहिले बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) - वर्ष पहिले
		डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद	
५८.	९.	मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कला महाविद्यालय, तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना	बी.ए. - प्रथम वर्ष
		संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती	
५९.	९.	श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचलित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती	एम.ए. भाग-१ (योगशास्त्र)
६०.	२.	जी.एस.विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा	बी.सी.ए. भाग-१
६१.	३.	जीवन विकास शिक्षण संस्था, रिसोड, जि. वाशिम, स्व. पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोड, वाशिम.	बी.एस्सी. भाग-१
		कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा	
६२.	९.	यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा	बी.एस्सी. भाग १ कॉम्प्युटर सायन्स एंटायर
६३.	२.	यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा	बी.एस्सी. भाग १ जनरल सायन्स

२. अटी व शर्ती :-

- अस्तित्वात असलेल्या ज्या महाविद्यालयात अशा प्रकारे जलदगतीने मान्यता दिलेली अतिरिक्त तुकडी मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या महाविद्यालयाने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर सादर करावे.
- महाविद्यालयाने हमीपत्र सादर केल्याशिवाय किंवा तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
- महाविद्यालयांनी, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषानुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी करावी आणि तदनंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
- महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.

५. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (ऑफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
६. अशा प्रकारे जलदगतीने मान्यता दिलेली अतिरिक्त तुकडी नैसर्गिक वाढीने पुढे चालू राहिल. मात्र अशा तुकडीस पुढील शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शासन मान्यता प्राप्त न झाल्यास सदर तुकडीमध्ये प्रथम वर्षाकरीता विद्यार्थी प्रवेशित करता येणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षाकरिता अशा नियमित अतिरिक्त तुकडीकरिता शासनाने विहित केलेल्या निकष व कार्यपद्धतीनुसार नव्याने अर्ज सादर करून शासन मान्यता घेणे आवश्यक राहिल.
७. जलदगती अतिरिक्त तुकडी ज्या शैक्षणिक वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेली आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या तुकडीमध्ये विद्यार्थी प्रवेशित न झाल्यास तसेच, काही अन्य कारणांमुळे तुकडी सुरु न झाल्यास अशा तुकडीची मान्यता आपोआप रद्द झाली असे समजण्यात येईल.
८. ज्या जलदगती अतिरिक्त तुकडीस मान्यता देण्यात आलेली आहे, अशा तुकडीमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% विद्यार्थी प्रवेशित होतील, याची दक्षता घेण्यात यावी.
९. संबंधित विद्याशाखेमध्ये विद्यार्थी प्रवेशित करण्याकरिता शासनाने जी कार्यपद्धती विहित केलेली आहे, त्या कार्यपद्धतीद्वारेच अशा जलदगती अतिरिक्त तुकडीमध्ये विद्यार्थी प्रवेशित केले जातील. तसेच, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अतिरिक्त जलदगती तुकडीची मान्यता ही कायम विनाअनुदानित तत्वावर राहिल.
३. ज्या महाविद्यालयांनी जलदगतीने मान्यता दिलेली अतिरिक्त तुकडीसाठी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केलेली आहे, त्या महाविद्यालयांनी पुढील ६ महिन्यात शासनाने नियमित तुकडीकरिता विहित केलेल्या निकषांची पूर्तता करण्यात येईल, असे हमीपत्र अर्जासोबत जोडलेले आहे त्या महाविद्यालयांनी पुढील ६ महिन्यात या निकषांची पूर्तता करण्यात आल्यानंतर पूर्ततेचे प्रमाणपत्र विद्यापीठामार्फत (निकष पूर्ण केल्याचे विद्यापीठाने प्रमाणित करून) शासनाकडे सादर करणे आवश्यक राहिल.
४. विद्यापीठांनी संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकाचे अट क्रमांक २ मधील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
५. संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी जलदगतीने मान्यता दिलेल्या अतिरिक्त तुकड्यांचा नियतकालिक आढावा घेऊन अशा अतिरिक्त तुकड्यांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर अतिरिक्त तुकड्यांची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपस्थित केलेल्या बाबी विचारात घेता या अटी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ व विभागीय सहसंचालक यांची राहिल.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०८३०१८०५५१५३०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अशोक शं. मांडे)

उप सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) कुलसचिव, सर्व संबंधित अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.
- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) सर्व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
- ४) संबंधित संस्था, (विद्यापीठामार्फत)
- ५) निवड नस्ती (मशि-४)